

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य
परीक्षा - २०१३ मधील सहायक कार्यकारी
अभियंता, (स्थापत्य) या पदावरील पदस्थापनेबाबत.
श्रीम. तारकेश्वरी देवकरण तायडे

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग
शासन निर्णय क्रमांक-न्यायाप्र-२०१५/प्र.क्र.८५/आ (संनि)
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक - ०८ एप्रिल, २०२५

शासन निर्णय

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेतील गट-अ मधील सहायक कार्यकारी अभियंता व सहायक अभियंता श्रेणी-१ या पदांसाठी लोकसेवा आयोगामार्फत सन २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या संदर्भात अर्जदार श्रीम.तारकेश्वरी देवकरण तायडे यांनी मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल केलेल्या मूळ अर्ज क्र.१०३३/२०१५ वर दि.०५.०९.२०२२ रोजी सुनावणी होऊन सदर सुनावणीमध्ये मा.न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशास अनुसरून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. ३०.१२.२०२२ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) परीक्षा-२०१३, मधून सहायक कार्यकारी अभियंता, गट-अ या पदाकरिता श्रीमती तारकेश्वरी दे. तायडे यांची महिला आरक्षित प्रवर्गातून शिफारस केली. सदर शिफारशीस अनुसरून श्रीमती तायडे यांना दि. २३.०१.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये नियुक्ती देण्यात आली आहे.

२. नियुक्ती आदेश निर्गमित केल्यानंतर श्रीम. तायडे, सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) दि.०७.०६.२०२४ रोजी मेटा, नाशिक येथे प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या आहेत. त्यांचा प्रशिक्षण कालावधी अद्याप पूर्ण झालेला नाही. तथापि अधीक्षक अभियंता व सहसंचालक महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक यांच्या दि.०५.०२.२०२५ रोजीच्या पत्रास अनुसरून श्रीम. तारकेश्वरी तायडे, सहायक कार्यकारी अभियंता यांचे उर्वरीत प्रशिक्षण पुढील तुकडीसोबत पूर्ण करण्यात येणार असून पुढील तुकडी येण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. तसेच श्रीम. तायडे यांना दि. १३.०४.२०२५ रोजी मेटा, नाशिक या प्रबोधिनी मधून कार्यमुक्त करण्यात येणार आहे.

३. श्रीम. तायडे यांना दि.१४.०४.२०२५ पासून महसूली संवर्ग वाटप नियम, २०२१ नुसार त्यांची पदस्थापना करणे आवश्यक आहे. महसूल विभाग वाटप नियम, २०२१ मधील तरतुदीनुसार शासन निर्णय दि.२३.०१.२०२४ अन्वये मेटा, नाशिक येथे प्रशिक्षणासाठी हजर झालेल्या श्रीम. तारकेश्वरी देवकरण तायडे यांना सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), गट-अ या पदासाठी महसूल विभाग वाटप व सविस्तर पदस्थापना खालीलप्रमाणे दर्शविण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेत कोणताही बदल होणार नाही.

	सहायक कार्यकारी अभियंता, (स्थापत्य, गट-अ यांचे नाव	पसंती दिलेला महसूल विभाग	सूट दिलेल्या प्रकरणी महसूल विभाग वाटप	नियमा नुसार महसूल विभाग वाटप	सविस्तर पदस्थापना
१	श्रीम. तारकेश्वरी देवकरण तायडे	पुणे	-	छ.संभाजी नगर	मुख्य लेखा परिक्षक, जल व सिंचन, महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर कार्यालयांतर्गत रिक्त पदी.

४. सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), गट-अ या पदावर महसूल विभाग वाटप झालेले उमेदवार ज्या दिवशी मेटा, नाशिक येथे प्रशिक्षणासाठी हजर झालेले आहेत तो दिनांक त्यांचा पदस्थापनेचा दिनांक समजण्यात यावा.

५. शासन निर्णय समक्रमांक दिनांक २३.०१.२०२४ मधील नियुक्ती संदर्भातील अन्य सर्व अटी व शर्ती कायम राहून सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), गट-अ या पदावर तात्पुरती पदस्थापना देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४०८१७३००२८५२७ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अनिल देवकाते)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

श्रीम. तारकेश्वरी देवकरण तायडे (ईमेलद्वारे)

प्रत :-

- १) अ.मु.स. (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ३) सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ४) सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ५) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. (पत्राने)
- ६) महासंचालक, संकल्पन, प्रशिक्षण व संशोधन, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक.
- ७) मा.मंत्री, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव.
- ८) मा.मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोंकण विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव.
- ९) महालेखापाल-१/२, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
- १०) महालेखापाल-१/२, लेखा परीक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
- ११) संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १२) मुख्य लेखा परिक्षक, जल व सिंचन, महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर.
- १३) उप सचिव (सेवा)/(प्रशासन), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) अधीक्षक अभियंता व सह संचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक.
- १५) कक्ष अधिकारी, कार्यासन आ(वर्ग-१)/आ(वर्ग-२)/आ प्रशिक्षण/गोपनीय/नोंदणी शाखा, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १६) संग्रहार्थ/ कार्यासन आ (संनि).